



Ref : CIL/STEX 47/AGM

Date : August 17, 2021

To

The Secretary, BSE Limited Corporate Relationship Dept, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400 001	The Secretary, National Stock Exchange of India Limited Plot No.C/1, G Block, Bandra Kurla Complex Bandra (East) Mumbai-400 051
Scrip Code – /Scrip Id: 540710/CAPACITE	Scrip Symbol: CAPACITE

Sub: Intimation of Newspaper Advertisement of Notice of the 9th Annual General Meeting to be held through Video conference (“VC”) / Other Audio Visual Means (“OAVM”), Remote E-voting and Book Closure

Dear Sir/ Madam,

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 (as amended) and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of the newspaper advertisement of the Notice of 9th Annual General Meeting to be held on Tuesday, September 07, 2021 at 11:30 AM (IST) through Video conference (“VC”) / Other Audio Visual Means (“OAVM”), Remote E-voting and Book Closure published in following newspapers on August 17, 2021:

1. The Financial Express (National Daily English Newspaper)
2. Tarun Bharat (Marathi Edition Mumbai- newspaper in regional language)

This will also be hosted on the Company's website at www.capacite.in

This is for your information and records.

Yours Truly
For **CAPACIT'E INFRAPROJECTS LIMITED**

Varsha Malkani
Company Secretary & Compliance Officer



Encl: As Above

TIRUPATI FINCORP LIMITED

CIN NO: L67120RJ1982PLC002438
 Regd. Office: PN-1, Telephone Colony, Tonk Phatak, Jaipur, Rajasthan - 302015
 Email ID: tirupatifincorp31@gmail.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	46.91	56.85	23.89	128.63
2	Net Profit/(Loss) for the period before tax(Before Exceptional Items)	5.03	(14.14)	5.93	2.16
3	Net Profit/(Loss) for the period before tax(After Exceptional Items)	5.03	(14.14)	5.93	2.16
4	Net Profit/(Loss) for the period after tax	3.03	(16.48)	5.18	(2.42)
5	Total Comprehensive Income for the period comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	3.03	(16.48)	5.18	(2.42)
6	Equity Share Capital (₹ ₹10 each)	494.42	494.42	494.42	494.42
7	Earning per share (of ₹10/- each)	-	-	-	-
	Basic:	0.06	(0.33)	0.10	(0.05)
	Period :	0.06	(0.33)	0.10	(0.05)

1. The above standalone Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of directors at its meeting held on 13th August, 2021. The Statutory Auditor of the Company has carried out a limited review of the above financial results for the quarter ended on June 30, 2021.

2. The above financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS notified under section 133 of Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.

3. The Company operates mainly in the business of financing and accordingly there are no separate reportable operating segments as per IAS AS 108 - Operating Segments.

For and on behalf of the Board of Directors
 Tirupati Fincorp Limited
 Sd/-
 Sheetal Shah
 Director

Place: Jaipur
 Date : August 13, 2021

For Advertising in TENDER PAGES

Contact **JITENDRA PATIL**

Mobile No.: 9029012015

Landline No.: 67440215

Phoenix Tech Zone Private Limited

(Formerly known as Phoenix Embassy Tech Zone Private Limited)
 Regd. Office : Survey No. 27/1 to 27/4, Nanakramguda, Serilingampally Mandal, Ranga Reddy District , Hyderabad - 500 032
 CIN: U45209TG2014PTC092624

Extract of Audited financial results for the year ended 31st March 2021

(₹ in Lakhs)

Sl. No	Particulars	Current Year Ended	Previous Year Ended
		31.03.2021 (Audited)	31.03.2020 (Audited)
1	Total Income from Operations	4,717.89	1,152.35
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	49.85	194.92
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	49.85	194.92
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	49.85	194.92
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	49.85	194.92
6	Paid-up equity share capital (Face Value Rs. 10 each)	100.00	100.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	2,241.25	2,191.39
8	Networth	2,341.25	2,291.39
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	70,000.00	-
10	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA
11	Debt Equity Ratio	29.90	-
12	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	-	-
	1. Basic:	4.99	19.49
	2. Diluted:	4.99	19.49
13	Capital Redemption Reserve	-	-
14	Debenture Redemption Reserve	49.85	-
15	Debt Service Coverage Ratio	-	-
16	Interest Service Coverage Ratio	-	-

NOTE:
 a) The above is an extract of the detailed format of annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual financial results are available on the websites of the Stock Exchange i.e., www.bseindia.com.
 b) For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on the www.bseindia.com.

For and on behalf of the Board
 Sd/-
 Nilesch Upendra Jani
 Director

Place: Hyderabad
 Date: August 14, 2021

RACL Geartech Limited

CIN : L34300DL1983PLC016136
 Regd. Office: 15th Floor, Eros Corporate Tower, Nehru Place, New Delhi - 110019
 Phones: +91-11-66155129, +91-120-4588500
 Fax No.: +91-120-4588513 | E-Mail: investor@raclgeartech.com
 Website: www.raclgeartech.com

NOTICE FOR THE LOSS OF SHARE CERTIFICATES

NOTICE is hereby given that following share certificate(s) issued by the Company are stated to be lost/misplaced and the registered holder thereof have applied to the Company for issue of duplicate share certificates:

Folio No.	Name of the Shareholder	Share Certificate(s) No.	Distinctive Numbers		No. of Shares
			From	To	
9885	Jagmohan Singh Kohli	17365	4335508	4335607	100
30945	Harjit Singh Kohli	5921	3191108	3191207	100
		9438	3542808	3542907	100
		9988	3597808	3597907	100
		10262	3625208	3625307	100
		13661	3965108	3965207	100
		16336	4232608	4232707	100
		22000	4799008	4799107	100
24904-05	5089408	5089607	200		
	24972	5096208	5096307	100	

The public is hereby warned against purchasing or dealing in any way with the above share certificates. Any person(s) who has/have any claim(s) with the Company in respect of the said share certificates should lodge such claim at its Registered Office at the address given above within 15 days of the publication of this Notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue Duplicate Share Certificates.

For RACL Geartech Limited
 Sd/-
 Gursharan Singh
 Chairman & Managing Director

Place: Noida
 Date: 16th August, 2021

INDO TECH

INDO-TECH TRANSFORMERS LIMITED

CIN: L29113TN1992PLC022011
 Regd. Office : Survey No. 153-210, Iluppappattu Village, Near Rajakulam, Kancheepuram (Dist.) Tamilnadu - 631561. Tel: +91 44 30289854
 email: investor@indo-tech.com; website: www.indo-tech.com

NOTICE OF 29th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, the 08th day of September 2021 at 10:30 A.M. Indian Standard Time ("IST") through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the businesses as set out in the Notice of AGM.

In view of the COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its General Circular Nos. 02/2021, 14/2020, 17/2020 and 20/2020 (collectively referred as "MCA Circulars"), permitted holding of AGM through VC / OAVM, without physical presence of members at a common venue. In compliance with the Circulars, relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Company will be held through VC/OAVM. In case you have any queries or issues regarding login, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.instantmeet.linkintime.co.in or write an e-mail to instantmeet@linkintime.co.in or call 022-49186175.

The Annual Report for the financial year ended 2020-21 along with the notice of AGM has been dispatched on August 16, 2021, through electronic mode to all Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the Company's website www.indo-tech.com, websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Link Intime India Private Limited at instavote.linkintime.co.in.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Thursday, September 02, 2021 to Wednesday, September 08, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM. Members holding shares either in physical or dematerialized form as on the cut-off-date Wednesday, September 01, 2021 may cast their votes electronically on the business as set out in the AGM Notice through e-voting platform of Link Intime India Private Limited.

Members are hereby informed the business as set out in the AGM notice may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM. The remote e-voting shall commence on Sunday, September 05, 2021 at 9:00 a.m. and end on Tuesday, September 07, 2021 at 5:00 p.m. The remote e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited beyond 5:00 p.m. on September 07, 2021. Those Members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system available during the AGM. Members who have voted through Remote e-Voting may also attend the AGM through VC/OAVM but shall not be eligible to cast their votes again. Once the vote on a resolution is cast by a member, he/she shall not be allowed to change it subsequently.

Any person, who becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off-date i.e., September 01, 2021 may obtain User ID & password for e-voting by sending an e-mail intimating DP ID & Client ID/Folio No. at anotes@linkintime.co.in. However, if he/she is already registered with e-voting of Link Intime India Private Limited / NSDL / CDSL, then he/she can use his/her existing User ID & password for casting votes. The detailed procedure /instructions for e-voting, registration of email ID and participation in AGM through VC/OAVM are contained in the Notice of AGM.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions("FAQs") and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in/Home or write an e-mail to anotes@linkintime.co.in or call on 022-49186000.

By order of the Board of Directors
 For INDO-TECH TRANSFORMERS LIMITED
 Sd/-
 Sathyaamoorthy A
 Company Secretary

Date : August 16, 2021
 Place : Kancheepuram

Uttam Sugar Mills Limited

[Corporate Identity Number (CIN) : L99999UR1993PLC032518]
 Regd. Office: Village Libberheri, Tehsil Roorkhee, District Haridwar, Uttarakhand - 247667
 Tel.: 0120 - 4525000, website : www.uttamsugar.in
 e-mail id : investorrelation@uttamsugar.in

INFORMATION TO SHAREHOLDERS FOR 26th ANNUAL GENERAL MEETING AGM to be held through VC/OAVM

Notice is hereby given that the 26th Annual General Meeting (AGM) of the Shareholders of the Company will be held on Friday, the 17th September, 2021 at 12:00 noon through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC/OAVM) to transact the business(es) as set out in the Notice of AGM, which is being circulated for convening the AGM.

In view of the continuing COVID-19 Pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular No. 14/2020 dated 8th April, 2020, Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and Securities Exchange Board of India vide its circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 ("Circulars") have permitted the holding of AGM through VC/OAVM without the physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with these Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 26th AGM of the Company will be held through VC/OAVM.

As per aforesaid circulars, the Notice of AGM along with the Annual Report for the F.Y. 2020-21 will be sent to all the Shareholders whose e-mail ids are already registered with the Company/ Depository Participants. Shareholders may note that the Notice of AGM and Annual Report for the F.Y. 2020-21 will also be available on the Company's website i.e. www.uttamsugar.in on the website of the Stock Exchanges i.e., BSE Limited at www.bseindia.com & National Stock Exchange Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com. Shareholders can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Shareholders attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum as per section 103 of the Companies Act, 2013.

Manner of voting
 The Company is providing remote e-voting facility to all its Shareholders to cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is also providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/ voting through e-voting system is being provided in the Notice of the AGM.

Manner of registering/ updating e-mail address
 In case Member (s) have not registered their email ID addresses with the Company/ Depository, please follow the below instructions to register your email ID for obtaining annual report and login details for e-voting.

Physical Holding
 Please send fully signed request with scanned copy of any one share certificate (front and back), self- attested scanned copy of PAN & AADHAR by e-mail at investorrelation@uttamsugar.in with subject line "LOGIN DETAIL REQUIRED FOR AGM OF FOLIO NUMBER :- MENTION FOLIO NUMBER".

DEMAT Holding
 Please update/register your email id with your depository participant and send updated copy of client master report at investorrelation@uttamsugar.in with subject line "LOGIN DETAIL REQUIRED FOR AGM OF DPID-CLID :- MENTION DPID-CLID".

By Order of the Board of Directors of the Company
 For Uttam Sugar Mills Limited
 Sd/-
 (RAJESH GARG)
 Joint Company Secretary & Compliance Officer
 (Membership No. FCS-5841)

Date : 17th August, 2021
 Place : Noida

captain Irrigation Systems

step to green future

Ultimate Solution For Micro Irrigation

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021 (Unaudited)

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Consolidated			
		Quarter Ended		Year Ended	
		30-06-2021	31-03-2021	30-06-2020	31-03-2021
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income From Operations	3,874.94	6,482.43	3,753.20	17,913.66
2	Net Profit / (Loss) before Tax	93.24	375.79	406.30	1,243.37
3	Net Profit / (Loss) after Tax	68.22	258.62	298.97	904.57
4	Total Comprehensive Income for the Period	77.63	261.97	309.75	925.82
5	Paid-up equity share capital	1,007.58	1,007.58	1,007.58	1,007.58
6	Reserves	5,276.13	5,198.50	4,602.56	5,198.50
7	Earnings Per Share (EPS) not annualized (₹ Rs. 2/- each)	-	-	-	-
	Basic & Diluted (in Rs.)	0.15	0.52	0.61	1.84

See accompanying notes to the Financial Results

Notes : (1) The above Unaudited Consolidated Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th August, 2021. The statutory auditors of the company have carried out limited review of the financial results for the quarter ended 30th June, 2021. (2) The Above Financial Results have been prepared in accordance with the applicable Indian Accounting Standards as prescribed u/s. 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended and other recognized accounting practices and policies to the extent applicable. (3) Standalone Financial Results as on 30th June, 2021 are as under:

STANDALONE FINANCIAL RESULTS AS ON 30TH JUNE, 2021

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone			
		Quarter Ended		Year Ended	
		30-06-2021	31-03-2021	30-06-2020	31-03-2021
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income From Operations	3,874.94	6,482.43	3,753.20	17,913.66
2	Net Profit / (Loss) Before Tax	93.24	375.79	406.30	1,243.37
3	Net Profit / (Loss) After Tax	68.22	258.62	298.97	904.57
4	Total Comprehensive Income for the Period	74.90	255.59	306.79	913.61

(4) The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter and year ended 30th June, 2021 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results for the quarter ended 30th June, 2021 are available on the Company's website at www.captainpolyplast.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com. (5) Previous periods / years' figures have been re-grouped / re-classified, where necessary to make it comparable with the current period.

For, CAPTAIN POLYPLAST LTD
 Sd/-
 Ramesh D. Khichadia
 (Managing Director)
 (DIN - 00087859)

CAPTAIN POLYPLAST LTD.

e-mail : info@captainpolyplast.in | web : www.captainpolyplast.com | CIN NO. : L25209GJ1997PLC031985

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

Super Age Borivali (E) Phone : 92272727	Mansarovar Publicity Vihar (W) Phone : 4257250 - 2503913. Mobile : 9923935556	Sahil Advertising Dombivli (E) Phone : 9920949141 Mobile : 983355898	Radha Advertising Dombivli (E) Phone : 9920949141 Mobile : 983355898
Express Advertising Borivali (W) Phone : 2813 7796 / 2833 9977. Mobile : 9820401077	Plasma Advertising Borivali (W) Phone : 022-27461970	Sarathi Enterprise Dombivli (E) Phone : 25226044 Mobile : 992060886	Rajaj Publicity Dombivli (E) Mobile : 9320962437
Falcon Multimedia Pvt. Ltd., Borivali (E) Mobile : 9833226643	Ronak Advertising Vashi, Phone : 71023345 Mobile : 9834103660/ 9820152753	Shreeen Advertising Thane (W) Phone : 25343648 / 25341538	Y.B. Kulkarni Advertising, Dombivli (W) Phone : 622-25946518 Mobile : 9820750922
Jeet Publicity Borivali (W) Mobile : 9820060816	Rahul Advertising Vashi, Phone : 022-65119988 Mobile : 9820200944	Sarathi Publicity Thane (W) Phone : 9820786203	Sandip Adv. Borivali (E) Phone : 622-25946518 Mobile : 9820750922
Nikharge Advertising, Borivali (W) Phone : 28921255 Mobile : 9322210176	S.Kumar Publicity, Vashi, Phone : 2898472 Mobile : 9820889848	Swati Advertisers, Thane (W) Phone : 0251-243030 Mobile : 9823333300	Mahesh Advertising & Designing, Mumbai (W) Phone : 25222469 / 25682469
Sarvodaya Borivali (W) Mobile : 9322139909	Siba Ads & Communications, Vashi, Phone : 27892555/ 61372555	Mayekar's Ad Junction, Dombivli (E) Phone : 0251-243030 Mobile : 9823333300	Pratik Advertising, Mumbai (W) Phone : 92715666 Mobile : 98215666
Ad Plus Mira Road (E) Mobile : 8779657505	A.M. Corporation, Thane (W) Mobile : 877611000.	Arise Media, Dombivli (E) Phone : 0251-243030 Mobile : 9823333300	Shree Mahapragat Mumbai (W) Phone : 21624227 Mobile : 9930350884
Ashanti Advertising & Press Relations, Mira Road (E) Phone : 022-28114235 Mobile : 9839145302	Advait Advertising, Thane (W) Phone : 25345294 / 25380080.	Budhakar Publicity Pvt. Ltd., Borivali (W) Phone : 0251 - 2285995 Mobile : 9322400262	Synthesis Communications Mumbai (E) Phone : 2563836465
M.S. Advertising, Bhandarer (E) Phone : 022-28160100 Mobile : 9769711727	Ashwini Communication, Thane (W) Phone : 2524 5007 Mobile : 9820927100	Dimensions Advertising, Dombivli (W) Phone : 0251-2445074 Mobile : 9823587888	Riya Advertising, Ghatkopar (W) Phone : 025164000/ 6500 Mobile : 982164000
Suga Advertising, Vasai (W) Phone : 7756982329/ 7028565571	Manoj Adv & Consultancy, Thane (W) Phone : 2538 8134 Mobile : 9869197367	Prabhakar Advertisers, Dombivli (W) Phone : 0251-2448917 Mobile : 9819575111	Sadguru Advertising, Tikarli (W) Phone : 6128 6128 Mobile : 9820319546

